

नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचा-यांची तत्पूर्वीची समकक्ष पदावरील नियमित सेवा कालबद्ध पदोन्नती /आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरण्याबाबत.

महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक-आप्रयो-१०१२/प्र.क्र.७१/सेवा ३
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक -१९/१/२०१३.

- वाचा :** १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक - असंक-१००१/प्र.क्र.२९ (भाग-४)/२००४/ वित्तीय सुधारणा-१, दि. २६ मार्च, २००४
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक - वेतन ११०६/प्र.क्र.३०/सेवा ३, दिनांक १० सप्टेंबर, २००७.
३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक - वेतन ११०६/प्र.क्र.३०/सेवा ३, दिनांक १ नोव्हेंबर, २००८.

प्रस्तावना : सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसाठी अर्हताकारी सेवेची गणना करताना अतिरिक्त ठरण्यापूर्वीची सेवा, स्वविनंतीने बदलीपूर्वीची सेवा वरील आदेशान्वये विचारात घेण्यात येते. नामनिर्देशनाब्दारे नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचा-याची नामनिर्देशनापूर्वीची सेवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत न्यायालयात प्रकरणे दाखल झालेली होती. मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल केलेल्या मूळ अर्ज क्रमांक ६७२/२००८ यामध्ये न्यायाधिकरणाने सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी नामनिर्देशनापूर्वीची नियमित सेवा विचारात घेण्याचा निर्णय दिला होता. सदर निर्णयाविरुद्ध मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेल्या रिट याचिका क्रमांक ६४२४/२०१२ मध्ये मा. उच्च न्यायालयाने मा. न्यायाधिकरणाचा निर्णय कायम केला आहे. सदर निर्णयाविरुद्ध दाखल केलेली विशेष अनुमती याचिका क्रमांक सीसी १००३१/२०१२ मा. सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे. या पाश्वर्भूमीवर नामिर्देशनाब्दारे नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची नामनिर्देशनापूर्वीची नियमित सेवा कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसाठी ग्राह्य धरण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय

शासकीय कर्मचा-यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा तत्सम निवड मंडळामार्फत नामनिर्देशनाने / सरळ सेवेने दुस-या शासकीय पदावर नेमणूक झाल्यास त्या कर्मचा-याची नामनिर्देशनाने नियुक्तीपूर्वीची सेवा कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी खालील अटीच्या अधीन राहून ग्राह्य धरण्यात यावी :-

१. शासकीय कर्मचा-याने लोकसेवा आयोग किंवा तत्सम निवड मंडळाने विहित केलेल्या मार्गाने अर्ज केलेला असावा.

२. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम १४ व त्याखालील टीप १ व २ मधील तरतुदीप्रमाणे पूर्वीची सेवा व नविन नियुक्तीमध्ये २४ तासांपेक्षा अधिक खंड असू नये. तसेच संबंधित कर्मचा-याला पूर्वीच्या कार्यालयातून त्याला विहित मार्गाने कार्यमुक्त केलेले असावे.

३. शासकीय कर्मचा-याची नामनिर्देशनाने / सरळ सेवेने नियुक्ती झालेले पद नामनिर्देशनापूर्वीच्या पदास समकक्ष असावे. कर्मचा-याची नियुक्ती उच्च किंवा कनिष्ठ पदावर झाल्यास पूर्वीची सेवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरता येणार नाही.

४. शासकीय कर्मचा-याची नामनिर्देशनापूर्वीची नियमित सेवा विचारात घेण्यात यावी तसेच उपरोक्त योजनांच्या शासन निर्णयातील अटी/शर्तानुसार पात्र असल्यास लाभ अनुज्ञेय राहतील.

५. नामनिर्देशनापूर्वीची केवळ राज्य शासनाकडील सेवा या आदेशातील तरतुदीकरिता ग्राह्य धरण्यात येईल.

६. सदर शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१३०१११४५०४१८४०५ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ना. भा. रिंगणे)
शासनाचे उपसचिव

प्रति,

मा.राज्यपाल यांचे सचिव

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

मा.उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव

सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव,

मंत्रालयीन सर्व विभाग

प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.

प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.

प्रधान सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

#आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)

सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.

#प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,

मुंबई/नागपूर/औरंगाबाद.

सर्व विभागीय आयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषदा

महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे

महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर

सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त

मंत्रालय (व्यव विभाग), खाली क्र. २६१, नॉर्थ ब्लॉक,
नवी दिल्ली

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई उप मुख्य

लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/

नागपूर/ औरंगाबाद/नाशिक/ अमरावती.

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक,

मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.

वित्त विभागातील सर्व कार्यासने

निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-३)

पत्राद्वारे